

॥ की ॥

- महाभारतातील भगवद्गीतेचे महत्व -

रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये हृषीकेश भारतीयांचे मानविकृ आहेत. या महाकाव्यांचे संख्य पिंडिनंव अनेक प्रिद्या त्यावर पोस्तव्या आहेत. रामायण आदर्शवादी तर महाभारत वास्तववादी श्रोथ आहे. महार्षी वेदव्यासांनी इथम 'श्य' श्रोथ लिहिला. पुढे त्याचा विस्तार होउन मारन ग्रेध व यानंतर त्यातुनंव 'महाभारत' श्रोथाची रचना झाली. महाभारत हे आकारात, कोळोकर्सेस्ट्रोने खोरात्तरच सूप मोठे आहे. यात अनेक शब्दंग, विभिन्न व्याक्तिरेत्या, आस्थाकारक शब्दां, गुंतागुंतीचे नोतंसंबंध यांचे वर्णन आढळते. सुप्त-दुष्ट-ग्रीष्म प्रकृती असणारी व्याक्तिमार्गे यात घेटलात. शिव, रघु, तम अशा विविध शूणीची दुक्त अनेक पोते यात आहेत. ब्रह्मांडीची अद्भुत मालिका यात आहे. श्यापेकी कोणीही पूर्णपणे सज्जन किंवा पूर्ण दुष्ट किंवा वाईट नाही. तर मानवी स्वभावाच्या अनेक छाया यामध्ये आहेत.

याच महाभारताच्या वस्त्रामध्ये विविधरेंग आणि विविध पोत, विविध पदव आहेत. वरंतु याच वस्त्रांका लालिकातेची सुरेख झाली असू नी भगवद्गीतेन! संपूर्ण मानवज्ञानिला, शोध करणारी, विष्णुपालनाचे महत्व मनात ठसवणारी, निष्काम कर्मयोगाचा नव्याने पुरिचय करून देणारी भगवद्गीता याच महाभारतात येते.

महाभारतातील श्रीव्यपवित्रीनिल तिसऱ्या उपपवित्रीनुसार ४५ ने ४२ अध्याय झूणजेथी ही भगवद्गीता। १०००० ग्रामात समार आपले स्वजन उधें ठावकेले पाहून श्याव्याशी युद्ध करायाचे या विचारानेचे अर्जुनाच्या हातातील गांडीव घनुक्य गळून पडते. युद्ध नकार आशी शावना अर्जुनाच्या मनात १००१२ ग्रामात. आपल्याच नोतेवाईकंशी युद्ध करून्याने मनो पाप लऱ्गोल, भरकात जोवे लऱ्गोल आरा निकाराशी विचारांच्या करे अर्जुनाच्या मनात सुरु होतो. श्याव्याशी याच्या विभावातील वैसिगिक वीरवृत्ती निष्पून जाते व करूपावृत्ती तिष्ठी जागा येते. समोरच्या इत्रुशी कटावे का युद्धभूमितून माझी फिरवी असा लंदेह शाच्या मनात निमिंग होतो.

या संदेशाच्या निरसनातासाठीच्या भागवान् श्रीकृष्ण
सुध्यश्रुमिकर उपदेश करतात. वरवर पहाता अजुनाळा
सुध्यासाठी प्रेरित करण्यासाठी मरुन हा उपदेश कोळा
असला. तरी त्याचे घरे मर्म केंगळ्य आहे. अजुन हा
केळ निमिज्जमात्र आहे. घरे तर हा जो कोळ कोळा आहे
तो अरिवल मानवनातिसाठी आहे. लिधमपालनाची संजीवनी
यात आहे. हजारो वर्ष लोटली तरी अजुन त्यातील
नाविन्य ओसरके नाही. आजही जेव्हा आपल्यासमोर
एवढी आपली किंवा संदर्भाचा प्रलंग उभा घालतो तेहा
होय अमृतमयी, तेलोवयपावनी गीता आधार देते. एवढी
अंदाजात घटकन दिवा कागावा तसा गीतेतील नेमका
लोक आठवतो आणि मार्ग सापडता. अनेक साधकांनी
हा अनुभव घेतला आहे. आजही आपल्या मनात अजुन
बोहे. जेहा जेव्हा किंवतिही अवश्य येते तेहा आवश्यक
वचनांनी गीता दिशा दरवतते. या अवस्थेना गीतेयच्ये
'मोह' ही संखा आहे आणि मोहाश हे गीतेचे प्रधान
उद्दिष्ट्य आहे.

मात्र गीतेच्या पठणाने अव्याहाने आयुष्यातील
संकटे जागूसारखी नाहीशी होणार नाहीत हे निश्चित
पण अशा संकटानुन मार्ग नवकीय सापडतो आणि
आपलिशी सामना करूयाचे वर्ण निकते. आपल्यातील
इतिहास आपल्याला झोय काढतो. हे सामर्थ्य गीता देते.
उक्ता का या गीतामात्राचे लोट घरले ना की
आपल्या हत्तिला घरने याऊवल्याचे काम तीव करते.
आनंदाच्या प्रलंगी आनंद वाढवते. संकटात वर्ण देते तर
दुःखात उंकर घालते. अनेक गीतिक, वैचारिक, पारमाण्यक
समस्यांची उत्तर या गीतेतील दडकनी आहेत.

आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तम्भ मरुते चार
वेद आहेत. वेद हे अपेक्षेय आहेत. यांन ते कोणी
माणसाने किंहीकाळे नाहीत. तर मरुते चार निश्चालितामध्ये
हे वेद निर्मिण झाले आहेत, असे मानले जाते. परंतु

मगवद्गीता तर मगवंतोऽपि मुखानुन उच्चारकी गोत्री आहे.
आणि मृशुनंय वेदोपेक्षणी शेष स्थान मगवद्गीतेला आहे.

या रुद्यं पञ्चनाभस्य मुखपद्मात् विनिसृता।

शिवाय उपनिषद आणि कलाशुत्र योग्या ब्रोबरीने
गीतेला प्रस्थानतर्यी मध्ये स्थान आहे. आणि इतके उच्च
द्वितीये तज्ज्वरानि गीतेत सांगितलेले असले तरी गीतेची
भाषा त्या भानाने अनिश्चय सहज लोपी आहे. संस्कृतचे
कुंजवी जान असणाऱ्यांना सुखा त्याचा अर्थ घोडाकुर तरी
समजतो. साक्षात् मगवान श्रीकृष्ण हा वक्ता आहे.

नरोत्तम अर्जुन हा विचक्षण शोता आहे. अवद्या प्राणी-
सात्र्णीचा उद्धार हा उपदेशाचा हेतु आहे आणि अधिकारा-
नुसार मार्गदर्शन ही गीतेची अपूर्वता आहे.

गीतेतील असृताचे प्रारन्न केल्याने मुख्यात्मा
ओतरंगातील विवेक जागतो. भानव आमोजत होतो.
कलाविद्येचा अधिकारी होतो.

गीता ग्रंथ हा केवळ पूजा-अर्पणा वा पठणाचा
विषय नाही तर तो आवरणाचा ग्रंथ आहे. राजमाती
मध्ये तर यात वेळोवेळी पत्थन सांगितली आहे. निष्काम
कर्माचारा हा शब्दसंग्रह तर लक्ष्यपद्धति गीतेतच वापरला
गोला. स्थितप्रसरण या अविद्यात्मातीले उच्च रुद्रावरद्या
अवरद्येचा परिचय प्रथम गीतेनेच करून दिला, गीता
हा तज्ज्वरानाचा ग्रंथ आहे, तेसेच तो व्यवस्थापनाचा ग्रंथ
आहे. आणि समुपदेशनाचा तर आहेच आहे. साहित्यिक
अंगांने विचार करू लागलो तर व्याख्यात्मक प्रतिभेन आपला
स्थितित होऊन जातो. वाङ्मयीन सौंदर्याच्या अनेक दृश्य
आपल्यासमार उडाईत जातात.

गीतेला अनेक उपमा दिल्या जातात. त्यातील
गीता महात्म्यामध्ये दिलेली उपमा अर्थेत लोकांसाठे वा
समर्पक आहे. सर्वे उपनिषद जणु गायी आहेत. गोपाकृष्णां
त्योचे दृश्य काढत आहे. अर्जुन हा वासराधमाणे गाईच्या
अंगाला अंग घासून तिला पानहावत आहे. आणि हे दृश्य

प्राशन करण्याचे भाग्य अर्जुनप्रमाणेच निरासु गोट्टांनी
लाभते. अर्जुन हा विचक्षण शोता असत्यामुळे तो प्रत्येक
गोट्ट लमजावून घेतो आणि मगाच क्रिया करतो. मनात
संदेह असताना त्याने कमी कोले असते तर त्याच्या
मनाचा गोंधळ वाढावा असता. गंडनाच्या भूस्युका
कारणीभूत झाल्याची कोय त्याच्या अंतःकरणात्रा इच्छा
राहिली असती. वरं गीतेच्या उपदेशामुळे तो निःसंदेह
झाला. त्याचा सात्रधर्म जागृत झाला. त्याच्यातील उपुत्तुंग
घेतवके गोले. मनाविहृदय कोलेच कोठात्याची कमी करायाच्या
मनाचा गोंधळ वाढवत असते. संदेहानिवृत्ती, मोहनाशा हे
गीतेचे आगाळे कैशीच्या आहे. स्वतःचा धर्म ही किंतीही
दोषसुकत असला, गोण दणाचा असला तरी परधर्मीपक्षा
नो निश्चिन्ता झोप्प आहे अशी गवाई इथे, मगवेत देतात.
इथे ख्याती हा शब्द एकमी या अर्थात आणेत्रा आहे.

गीता ही सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे, तशीच ती ही सर्व
कानूनी कला आहे. कारण शास्त्र हे लिहावत मांडते तर
कला ने लिहावत आवरणात आणायला शिळावते. गीता ही
शीर्षकला आहे. उपनिषदांतील गाहन लिहावत गीताने
लोके कलन आपल्यासाठेर आणले आहेत. गीता तंत्रज्ञान
हे, जगभासातील विवाहाना अव्यासासाठी प्रवृत्त करते.
त्याच्यत्रमाणी अगदी लवक्षणांना देखील त्याची ओट
वाढते. कारण गीतेतीके प्रत्येक गोकामद्ये मंत्रसामर्थी
आहे. गीता ही योगश्वराची वाडमध्यीन मूर्ति आहे.

गीता हा तंत्रज्ञानाचा ग्रंथ असून सुद्धा कुंठेली तो
कंटकवृष्टी होत नाही. उल्ल त्यातील उक्ती इत्युन राहते.
याला कारण शीकुण्णा क अर्जुन यांच्यातील नात्यमय संवाद!
किंयेकदा आपल्याला घडणारे प्रश्नय अर्जुनाच्या मुव्यावून येतात.
त्यामुळे तर या संवादात आपणांच सहभागी आहोत असाही
भास अनेकदा होतो. आणि आपल्या मनातील प्रश्नांची उक्त
होत नाते. गीतेत अनेक योगांचे व्रतिपादन केले असले तरी
गीता कोठात्याही एका योगाचा आग्रह घरत नाही.

आधिकारानुसार प्रत्येकाला योग निवडण्याचे स्वांतर्य आहे. आणि कोणताही योग शौकारला तरी शैवटी सर्व योग एकाच लक्ष्यापयंत जाऊन बोहोचतात हे त्याचे वर्ग आहे. गीतमध्ये विविधता आहे परंतु विरोधाभास नाही. उलट गीतातील अद्यायांच्या क्रमामध्ये एक विलोभनीय सुसंगती आहे.

अर्जुनविषयादयोगापासून लुळ, लालाचा हा संवाद आपल्यांचा मोक्षसंसाक्षासापवीत घेऊन जातो. त्यासाठी ही गीता महाभारतात नेमकी कुठे आणि कशी आणि आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल.

गीतोपदेशाचा प्रसंग नाट्यमध्ये व रोमांचकारी आहे,

जगातील तत्त्वज्ञान सामान्यात: मंदिरात, रुद्रेत निवा आरण्यात सांकेतिक गोळ होते. युद्धभूमीवर सांकेतिक गोळात तत्त्वज्ञान ने गीताशिवाय कुठे नसावे. तत्पूर्वी वाढावाचा त्यांचे कठीण-पाणित राज्य मिळावे यासाठी प्रत्येक श्रीकृष्णाने शिष्यांकी केली होती. ती असाफेळ झाणी, पांढांनी माणितालक्षी पुण्यावेच काय सुईच्या अवगवर राहील युद्धी भूमी द्यायला दैवतील दुर्योगानांने नकार दिल्याने आला युद्ध अटल होते. वसुतः पांडव हे धर्मनिष्ठ होते. यमीन वाणीर होते. त्यांना मनापासून युद्ध नंको होते. ते शांततात्रमी होते.

युद्ध तीन कारणासाठी होत असतात. भूमी, धन निवा इती! मात्र या युद्धामागे ही तीनही कारणे नव्हती. कारण हे धर्मयुद्ध होते. नीति विरुद्ध अनीति, सत्य विरुद्ध असत्य यांचे हे कंबव होते. मगावान श्रीकृष्णाने धूतराष्ट्राना समजासून शोऽगण्याचा प्रयत्न केला. दुर्योगानाची कानउद्याइली केली. पण वाई! कुरुक्षेत्रावर हे धर्मयुद्ध लढै जाणार हे निश्चित झाले. श्रीकृष्णाची नारायणी सेना इका पक्षाळा निक्ळेलार के दुर्दया पक्षाळा निःशस्त्र असे भगवान श्रीकृष्ण सारथी मृष्ण द्वाभातील अरी अट समोर ठेवताच अर्जुनाने निःशस्त्र श्रीकृष्णाचीच निवास केली. दुर्योगानांने सारी सेना घोतली. युद्धाचे नियम ठरले. दोन्ही पक्षांची सैन्य समोरालमोर उघी, डाककी अशी॥ वेळी अर्जुनाने रथातून घाली, उतरून असुरविनाशनासाठी प्राप्तिक्षय असालेल्या दुर्योगे रुतोता

मुण्डाचा लुहवात केली. दुर्गादेवीचे आशीर्वाद क्रामताप
अर्जुनाळा जणु आपला विजय फोल्यासारखेच घेले, पुढे
तो रथावर आणु झाला. दोन्ही बांधुंनी शंख पुळावू घेते.
दोन्ही सौन्याच्या मध्ये सारथी श्रीकृष्णाने रथ उभा केला.
इतक्यात कोहीतरी अद्भुत, विनाशक घडले. अर्जुनाने
यापूर्वी जोनेकू लुध्यामध्ये पराक्रम गांवका होता. परतु,
आता माझ समोर तिंबांना पाहून त्याचे अवलोकन घेता,
केलेलोने अंतःकरणा यात झाले. तो व्याकुळ झाला आणि
या लुध्यामुळे होणारी हानी त्याच्या डोक्यासमोर आणी काढी
लुध्य न करण्याच्या निर्णय त्याने सारथी श्रीकृष्णांना लोकांना
दाखविला. विष्णुद्युक्त अंतःकरणाने घनुव्य काण खोली ठेवून
रथाच्या मार्गीले भागात जाऊन बसला.

अशा वेळी त्याची वीरवृत्ती जागी करण्यासाठी,
त्याच्यातील स्फुट्कुंग, येतवव्यासाठी म. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या
पराक्रमाका तंत्रकारणे, शोधितुलिला लाद घातली. काढी
धर्मपालनाची महती वर्णन, करण्यासाठी जो उपदेश केला.
तो या भगवद्गीतेच्या रूपाने काऱ्येल जगतसमोर आला,
अर्जुनाच्या निर्मिताने अभिल मानवजातीसाठी मार्गदर्शनपर
दोष केला. यात आम्याचे अमरवती कोहे, धर्मपालनाची
महती कोहे, निर्माण कर्मयोग आहे, आत्मर्लंयामान आहे.
या उपदेशामध्ये इतके सामर्थ्य होते को अर्जुनाची वीरवृत्ती
जागी झाली, विवेकाद्य, निर्विशेषवती पणांना लांगांनी आणि
अखेरीस तो पुर्य निःसंदेह झाला त लुध्यासाठी सज्ज
केला. धर्मपालनाची निष्ठा जागवली हेच गतिचे अंतिम
उद्दिष्ट आहे. अर्जुनाची सात्रवृद्धी जागी झाली. सुरांचा
जय साठा. दुष्टांचे निर्दाळन झाले.

जिये योगेश्वर श्रीकृष्ण आहेत, जिये घनुर्दीर
अर्जुन आहे तिये विजय, वीरभ, नीति असणार यात
काढाऱ्य संशय नाही. हा संनयाच्या मुखी असणारा
शीतला अखेरेचा झोक केवळ या श्रीधर्मयुद्धाचा
निर्णय कठान करत नाही तर तुम्ही वैष्णव क सत्य

यात्रुन जगासमोर ठळकपणे येते. प्रारब्ध आणि
कुरुषार्थ याचा मनोहरी संगम या क्लॉकातुन मांडला
आहे. अर्जुन कसा तर घनुद्दिर आणि शीकुण्णा कसा तर
योगेश्वर! मृणजे शीकुण्णाची व अर्जुनाची इतर कोणतीची
दृष्टे डोक्यांसमार न ठेवा याच्या व्याप्तीमध्याचे लाई
असणारे गुण आयोरवित केले आहेन.

यात्रुन आपण इतकाच लोध याच्याचा की आपल्या-
शील सर्वेषु लद्दुगुणांचा परमोत्कृष्ण साधना तर
भगवंत मरमझन देत आसतो. आपली पात्रता, क्षमता
जसलनंदी वाढवत, नेहु तंत्रातसे आपण परमेश्वराचा द्येशेन
एक एक खाडक जात आसतो. आणि परमेश्वरही क्षमताचा
महात्म्याचा आतुर आसतो. शोकटी एक क्षण असा येतो की
भवत व भगवंत एकदृष्ट छोलता.

महाभारतात मार्यपूर्णी रीतीने ओवली गेली ही,
भगवद्गीता मध्यमार्गी आसणाऱ्या शोकिंत पदकाप्रमाण
उठून दिलते. आखेल मानवतीची नव्याण लाघव्याचे
सामर्थ्य आसणारी ही शीता सविता मार्गदर्शक ठरो.

कुमार भवतु ।

फोन. २५३८६६४

मांधवी रघुवीर जोशी

डी-एस, वुडलॉड

गोदावी भवत नाम

कोथरुड, पुणे

४९९०३८